



मास्कला नियमितपणे
सॅनिटाईज करा.



नाक आणि तोंड
योग्यरित्या
झाकून घ्या.



मास्कच्या पुढील
बाजूस स्पर्श
करू नका.



मास्क नसेल तर जाब विचारू
कोरोना ला थांबवू